

September 3, 2024

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G-Block Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai – 400 051 BSE Limited
P J Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Trading Symbol: TV18BRDCST

SCRIP CODE: 532800

Sub: Newspaper clippings of notice published on Tuesday, September 3, 2024 Postal Ballot Notice

Dear Sirs,

This is to inform you that the advertisement on the captioned subject was published on Tuesday, September 3, 2024 in the newspapers namely "Financial Express" all India Editions in English language and in "Navshakti" Mumbai editions in Marathi language. The clippings of Mumbai editions of these newspapers are attached for information and records.

Thanking you,

Yours faithfully, for TV18 Broadcast Limited

Vaibhav Mrinal Kher Compliance Officer

Encl: as above

..continued from previous page. Number Total No. of Ration of Number of Total No. Surplus/ No. of Shares % to Proportionate % to of of shares Deficit No applied for total Shares applied total shares allottees successful (10)-(7)(Category applications available applicants allocated/ in each (after rounding) wise) received category applicants allotted (1) (4) (2) (3)(5) (7) (10)(11)51 3030000 1.04 3030000 1.29 16716 16800 84 52 50 3036000 1.04 3036000 1.3 16750 1 1 16800 53 1.04 1.71 452 3997200 3997200 22052 1 1 21600 54 1.04 503 4041600 4041600 1.73 22297 1 1 22800 55 4 4.16 4443600 17774400 7.62 98061 1 4 96000 -2061 56 1 2 4443600 .0 0 2400 2400 57 1.04 1.91 25200 599 4459200 4459200 24601 1 58 4494000 3.12 -2380 3 13482000 5.78 74380 1 1 3 72000 59 2 0 3 4494000 0 2400 2400 60 2.08 -1666 4501200 2 9002400 3.86 49666 1 1 2 48000 61 1 2 1200 4501200 0 0 1200 62 4502400 21 40.54 -1763121.87 94550400 521631 1 1 21 504000 63 5 0 4502400 0 18000 18000 96 100 Grand Total 233172000 100 1286400 95 1286400 0 4) Allocation to Anchor Investors (After Rejections & Withdrawal): The Company in consultation with the BRLM has allotted 1928400 Equity Shares to 13 Anchor Investors

at Anchor Investor Issue Price of ₹99/- per Equity Shares in accordance with the SEBI ICDR Regulations. The category wise details of the Basis of Allotment are as under: CATEGORY FIS/BANKS NBFC'S AIF FPC OTHERS TOTAL 202800 152400 1573200 1928400

 Allocation to Market Maker (After Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to Market Maker who have bid at Issue Price of ₹ 99/- per Equity Shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 1.00 times i.e. for 373200 Equity shares. The total number of shares allotted in this category is 373200. Equity Shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this Category	% of total	No. of Equity Shares allocated/ allotted per Applicant	Ra	tio	Total Number of shares allotted	Surplus/ Deficit
373200	1	100.00	373200	100.00	373200	1	1	373200	156
TOTAL	1	100.00	373200	100.00	373200			373200	· ·

Exchange viz. NSE and has authorized the corporate action for issue of the Equity Shares to various successful applicants. The CAN-cum-allotment advices and/or notices will be forwarded to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before August 30, 2024. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount will process on August 30, 2024. In case the same is not received within two working days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the NSE EMERGE within three working days from the date of the closure of INVESTORS PLEASE NOTE

The Board of Directors of the Company at its meeting held on August 30, 2024, has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the issue. Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com, All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole applicants, serial number of the Bid cum Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED

S6-2, 06th Floor, Pinnacle Business Park, Nest to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400093, India Tel. No.: +91 22-62638200, Email: ipo@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com

Investor Grievance Email: investor@bigshareonline.com; Contact Person: Mr. Vinayak Morbale; SEBI Registration No.: INR000001385 CIN: U99999MH1994PTC076534

> On behalf of Board of Directors For, INDIAN PHOSPHATE LIMITED

> > Ravindra Singh

Place: Udaipur Date: September 02, 2024

Chairman cum Managing Director THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF INDIAN PHOSPHATE LIMITED

Indian Phosphate Limited is proposing, subject to market conditions, public issue of its equity shares and had filed the Prospectus with the Registrar of Companies, Jaipur. The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Book Running Lead Manager at www.beelinemb.com, website of the NSE at www.nseindla.com and website of Issuer Company at www.indianphosphate.com; Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details, investors shall refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 29 of the Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be Issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933. CONCEPT

DCM

LIMITED

Regd. Office: Unit Nos. 2050 to 2052, 2nd Floor, Plaza-II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi-110006 CIN- L74899DL1889PLC000004 Ph: 011-41539170 Email Id: investors@dcm.in Website: www.dcm.in

NOTICE TO THE MEMBERS OF 134TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 02/2021, 21/2021, 2/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively ("MCA Circulars") and SEBI vide its circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 2023 (Collectively referred to as 'SEBI Circulars') permitted to hold AGM through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, without physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended "SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circulars, the Board of Directors decided to convene 134th AGM of the Company on Monday, September 30, 2024 at 12:30 P.M. through VC / OAVM facility, without physical presence of the Members at a common venue.

Notice of the 134th AGM and Annual Report will also be made available on Company's website (www.dcm.in), Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com).

Members can join and participate in the 134th AGM through VC / OAVM facility only Members participating through VC / OAVM facility shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 to the Act. (Detailed instructions for joining 134th AGM are provided in Notice of the 134th AGM).

Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM facility to all its Members to cast their votes on all the resolutions set out in Notice of the 134th AGM. (Defailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM are provided in Notice of the 134th AGM).

To comply with the provisions of MCA Circulars and SEBI Circulars, Notice of the 134th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended March 31. 2024 will be sent by e-mail to those Members, whose e-mail address are already registered with the Company or with their respective Depository Participants ("DP" As per the process advised by DP, Members holding shares in demat form whose e-ma address are not registered with their DP, are requested to register their e-mail address for receipt of Notice of the 134th AGM, Annual report and login details for joining the 134th AGM through VC/OAVM facility including e-voting with their DP only. The registered e-mail address will also be used for sending future communications.

Further, Members holding shares in physical form who have not registered their e-mail address with the Company or RTA, can register their e-mail address for receipt of Notice of the 134th AGM, Annual Report and login details for joining 134th AGM through VC/OAVM facility including e-voting by sending a request to Company at investors@dcm.in or RTA viz. MCS Share Transfer Agent Limited at admin@mcsregistrars.com or contact 011 41406149 -52 by providing their name, folio number, scanned copy of the share certificate (front and back) and self-attested scanned copy of PAN and Aadhar Card in support for registering e-mail address.

Any person, who acquires share(s) and becomes Member of the Company after the date of dispatch of Notice of the 134th AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, September 23, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the 134th AGM or sending a request at evoting@nsdl.co.in.

In case of any query regarding e-voting, Members may contact Ms. Pallavi Mhatre Senior Manager, NSDL at 022-4886 7000 and 022-2499 7000 or sent request at evoting@nsdl.co.in or write an e-mail to Compliance Officer of the Company at investors@dcm.in. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA and other applicable Circulars.

For DCM Limited Place: Delhi Yadvinder Goyal Company Secretary Date: September 02, 2024



McLEOD RUSSEL INDIA LIMITED

CIN: L51109WB1998PLC087076 Registered Office: Four Mangoe Lane, Surendra Mohan Ghosh Sarani, Kolkata - 700001 Phone: 033-2243-5391/5393, 2210-1221, 2248-9434/9435 Fax: 91-33-2248-3683, 2248-8114, 2248-6824

E-mail: administrator@mcleodrussel.com, Website: www.mcleodrussel.com INFORMATION REGARDING 26TH ANNUAL GENERAL MEETING

Members are hereby informed that the 26th Annual General Meeting ("AGM") of M/s McLeod Russel India Limited ("the Company") will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC / OAVM") on Monday, the 30th day of September, 2024 at 12:30 p.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), read with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India ("SEBI") allowing companies to hold the AGM through VC/OAVM to transact the business that will be set forth in the Notice of the AGM and dispensing of with the requirement of printing and sending physical copies of annual report. The registered office of the Company shall be deemed to be the venue of the AGM. The process of participation will be provided in the notice of the AGM. In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Hules, 2014 and Regulation 44 of the SEBI

Listing Regulations, as amended, the Resolutions for consideration at the 26th AGM will be transacted through remote e-voting (i.e., facility to caste vote prior to AGM) and also e-voting during the AGM, for which purpose, the services of National Securities Depository Limited (NSDL) have been engaged In conformity with the applicable regulatory requirements, the Notice of the 26th AGM and the Annual Report 2024 will be sent only through electronic mode to those members who have registered their email addresses with the

Company or with its depositories. AGM Notice and Annual Report 2024 will also be available on the Company's website www.mcleodrussel.com as well as on the website of the Stock Exchanges, where the Company shares are listed, viz, (www.bseindia.com), (www.nseindia.com), and (www.cse-india.com) and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. Members who have not registered their email addresses and wish to participate

in the AGM or cast their votes through remote e-voting prior to the AGM or through e-voting during the AGM are requested to register the same at the a) For Physical shareholders - Members are requested to visit the link:

https://www.mdpl.in/updates/ISR-1.pdf and submit duly filled form for updating their KYC details (if not already submitted) to our Registrars and Share Transfer Agents i.e., Maheshwari Datamatics Private Limited, Unit: McLeod Russel India Limited, 23 R. N. Mukherjee Road, Kolkata - 700001 b) For Demat shareholders - With respective depository participants,

mentioning their DP ID & Client ID or Folio Number. Alternatively, Members may send an e-mail request to evoting@nsdl.com for obtaining user ID and password by providing the requisite details, as the case

may be. Members who have already registered their email addresses are requested to get their email addresses updated/validated with their Depository Participants/the Company's RTA. The instructions for joining the 26th AGM through VC/OAVM and the process

of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice, which will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email id in due course.

By order of the Board For McLeod Russel India Ltd.

Place: Kolkata (Alok Kumar Samant) Dated: 02nd September 2024 Company Secretary

the Depositories shall be entitled to participate in the e-voting.

A person who is not a member as on the Cut-Off Date, should treat

a) Members holding shares in physical mode, who have not registered /

updated their e-mail address with the Company, are requested to

register / update their e-mail address by submitting Form ISR-1

(available on the website of the Company at www.nw18.com) duly

filled and signed along with requisite supporting documents to

KFinTech at Selenium Tower B. Plot No. 31-32. Gachibowli,

registered / updated their e-mail address with their Depository

Participant(s), are requested to register / update their e-mail

address with the Depository Participant(s) where they maintain

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on

the last date of e-voting i.e. Wednesday, October 2, 2024. The results of

e-voting will be announced on or before Friday, October 4, 2024 and will

be displayed on the Company's website at www.nw18.com and the

website of KFinTech at https://evoting.kfintech.com. The results will

simultaneously be communicated to the Stock Exchanges and will also

In case of any query on e-voting, Members may refer to the "Help" and

"FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown

menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting at

Contact details for addressing e-voting related queries / grievances, if any:

Selenium Tower B. Plot No.31-32. Gachibowli, Financial District,

be displayed at the registered office of the Company.

b) Members holding shares in dematerialised mode, who have not

Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032.

the Postal Ballot Notice for information purpose only.

Manner of registering / updating e-mail address:

their demat accounts.

https://evoting.kfintech.com.

KFin Technologies Limited,

Toll-free No.: 1800 309 4001

Mr. V. Balakrishnan, Vice President,

Nanakramouda, Hyderabad – 500032

E-mail: evoting.tv18@kfintech.com

DU Digital DUDIGITAL GLOBAL LIMITED Global

CIN: L74110DL2007PLC171939 Regd. Office: C-4, SDA Community Centre, Hauz Khas, New Delhi- 110016 Website: www.dudigitalglobal.com | Email: cs@dudigitalglobal.com | Phone No. 011 40450533 NOTICE OF THE 17TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION & CUT-OFF DATE

Notice hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM") of the Members of Dudigital Global Limited ("the Company") will be held on Thursday, September 26, 2024 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the Ordinary and Special Businesses as set forth in the Notice of the AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular nos. 14/2020 dated April 8 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 1; 2021, 2/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022, and the latest being 9/ 2023 dated September 25, 2023 and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular no. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/ HO/CFD CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and the latest being SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 (hereinafter collectively referred to as "the Circulars"), allowed Companies to hold the AGM through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM"), dispensing requirement of physical presence of Members at a common venue. Accordingly, the 17th AGM of the Company is being held through VC/OAVM.

n Compliance with the above mentioned Circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e., Bigshare Services Private Limited/ Depositories Participant(s) ("DP's). Members may note that the same shall also be available on the Company's website at www.dudigitalglobal.com and can also be accessed on the website of the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and on the website of our Company's RTA at www.bigshareonline.com The electronic dispatch of Notice of AGM along with Annual Report has been completed on Monday, September 02, 2024.

Members will be able to attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Accordingly, please note that, no provision has been made to attend and participate in the 17th AGM of the Company in person. In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, ("ICSI"), Members will be provided with the facility to cast their vote electronically, through the remote e-voting facility (before the AGM) and e-voting facility (at the AGM), on all resolutions set forth in AGM Notice. The facility of casting votes will be provided through a platform which shall be provided by our RTA i.e., Bigshare Services Private Limited E-voting Facility at the AGM will be made available to those Members who are present at the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the resolutions through the remote e-voting. The Members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be eligible to vote in the AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and e-voting is provided in the Notice convening the AGM.

The remote e-voting period shall commence on Monday, September 23, 2024 at 09:00 a.m. (IST) and will end on Wednesday, September 25, 2024 at 05:00 p.m. (IST). During this period members holding shares as on the cut-off date i.e., Thursday, September 19, 2024 may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter. The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of Members to avail e-voting facility will be Thursday, September 19, 2024. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the company as on the cut-off date.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on cut-off date i.e., Thursday, September 19, 2024, may use the existing User ID and password for casting their vote, if the member is already registered with RTA/DP for e-voting. Members are requested to register update their email addresses with the relevant DP as per the process as advices by DP.

Pursuant to Section 91 of the Act and Rules framed thereunder, as amended from time to time the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, September 20, 2024, to Thursday, September 26, 2024 (both days inclusive). In case you have any gueriesregarding virtual meeting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") available at https://ivote.bigshareonline.com or you can email our RTA to ivote@bigshareonline.com or call at: 1800 22 54 22, 022-62638338

By the order of the Board **Dudigital Global Limited** Lalit Chawla

Place: New Delhi Company Secretary and Compliance Officer Date: 03.09.2024 M. No. F7825

FAX No: 040- 23112318, Website: www.tcifli.in, Email: investors@tcifl.in

Information Regarding 50th Annual General Meeting to be held

TCI FINANCE LIMITED

Regd. Office: Plot no-20, Survey no-12, 4th Floor, Kothaguda, Kondapur, Hyderabad-500084, Telangana. CIN: L65910TG1973PLC031293, Phone no: 040-71204284,

through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) Notice is hereby given that the 50th Annual General Meeting ("AGM") of the members of TCI Finance Limited (the Company) will be held on Thursday, September 26, 2024, at 11:00 a.m., through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and General Circular dated January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 08, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business that is set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC/ OAVM. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the relevant circulars, the notice of the AGM and the standalone financial statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto (i.e. Annual Report 2023-24) will be sent to all the Members through electronic mode whose email IDs are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) of the Company or Depositories. The aforesaid documents are also on the website of the Company at www.tcifl.in. website of NSDL, our e-voting facility provider, at www.evoting.nsdl.com and websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange ofIndia Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

Manner of registering/ updating email addresses is below: If your email id is already registered with the Company/RTA/Depositories, login

details for e-voting are being sent on your registered email id. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM. Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows: Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares

in physical mode and who have not updated their email address are requested to update their email address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Kfin Technologies Private Limited ("Kfintech") at einward.ris@kfintech.com, along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.

Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register/update their e-mail ID with the relevant Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.

your registered email address. Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice

3. After due verification, the NSDL will forward you e-voting login credentials to

of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the User Id and password in the manner as provided in the Notice of the AGM, which is available on company's website and NSDL's website. Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner

specified by the Company in the Notice of AGM. Manner of casting vote(s) through e-voting:

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting").

b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM.

c) The facility for voting through electronic voting system will also made available at the AGM and Members attending the AGM who have not cast

their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive email or whose e-mail addresses are not registered with the Company/RTA Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the notes to the Notice of the AGM.

e) The same login credentials may also be used for attending the AGM through For TCI Finance Limited

S Jasminder Singh

Date of sale of Tender (online) From 03.09.2024 (11:30 Hrs) to 23.09.2024 (up to 17:00 Hrs) Date & Time of submission of Tender. 24.09.2024 up to 17:00 Hrs. (E-Tendering Mode Only) 25.09.2024 at 11:30 Hrs. Date & Time of Opening of Tender,

4 Months

Cost of Tender Document (Non-refundable) Nil.

Earnest Money Deposit Rs. 33,950/- (through e-payment only).

operated Generator set.

Tender No.

Name of Work

Estimated Cost

Completion Period

For financial eligibility criteria, experience with respect to similar nature of work, etc. please refer to letalled tender notice available on website www.concorindia.com, but the complete tender documen can be downloaded from website www.tenderwizard.com/CCIL only. Further, Corrigendum Addendum to this Tender, if any will be published on website www.concorindia.com www.tenderwizard.com/CCIL and Central Procurement Portal (CPP) only. Newspaper pres advertisement shall not be issued for the same

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.

(শাবল অবকার কা এণাক্রম, বল ন্যাল্য) (A GOVT. OF INDIA UNDERTAKING. MINISTRY OF RAILWAYS) NSIC New MDBP Building, 3rd Floor, Okhia indi. Estate (Opp. NSIC Okhia Metro Station), New Delhi-110020

Supply, Installation, testing and commissioning of 125 KVA PNG

operated Generator set at CONCOR BHAWAN, C-3, Opposite Apolio

NOTICE INVITING E-TENDER

CONCOR invites E-Tender in single Packet System of tendering for Supply of 125 KVA PNG

CON/CO/EP/ELECT/125 KVA/PNG/GEN/2024

Hospital, Mathura Road, New Delhi-110076

Tender Processing Fee (Non-refundable) Rs.1.002/- (Inclusive all taxes & duties through e-payment.)

Rs. 16,97,480/- (Inclusive of all)

General Manager/Projects, Phone No.: 011-41222500

dhani DHANI SERVICES LIMITED

(CIN: L74110HR1995PLC121209)

Registered Office: 5th Floor, Plot No. 108, IT Park, Udyog Vihar, Phase 1, Industrial Complex Dundahera, Gurgaon- 122016, Haryana Tel: 0124-6685800, Website: www.dhani.com, E-mail: support@dhani.com NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING.

E-VOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of Dhani

Services Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, September 25, 2024, at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as listed in the AGM Notice dated August 28, 2024, convening the AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations") read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"). The proceedings of AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company. Members intending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure prescribed in the AGM Notice.

convening 29th AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 ("Annual Report") has been sent, through electronic mode on September 2, 2024, to those Members whose e-mail address is registered with the Company / Registrar & Share Transfer Agent (RTA) / Depository Participants (DPs).

In compliance with the relevant circulars issued by MCA and SEBI, the Notice

The aforesaid documents are also available on www.dhani.com, www.skylinerta.com, https://evoting.kfintech.com, www.bseindia.com and www.nseindia.com,

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) ("the Rules") and Regulation 42 of SEBI LODR Regulations, that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, September 19, 2024 to Wednesday, September 25, 2024 (both days inclusive) for annual closing (for the purpose of AGM).

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Rules and Regulation 44 of the SEBI LODR Regulations and applicable Circulars, the Company is providing remote e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions listed in the AGM Notice and has availed the services of KFin Technologies Limited ("KFintech") for providing VC facility and e-voting. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and the e-voting is provided in the AGM Notice. The AGM Notice also contains Instructions/details with regard to process of obtaining Login credentials by Shareholders, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their e-mail address either with the Company or their respective DPs.

Some of the important details regarding the remote e-voting and VC/OAVM facility are provided below: Link to VC / OAVM https://emeetings.kfintech.com/

Link for remote e-voting	For Individual Members: https://www.evoting.nsdl.com/ (holding securities in demat mode with NSDL) https://www.cdslindia.com/ (holding securities in demat mode with CDSL) For non-Individual Members and Members holding shares in physical form: https://evoting.kfintech.com
Cut-off date for determining the Members entitled to vote through remote e-voting or during the AGM	Wednesday, September 18, 2024. The voting right of Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company, as on Wednesday, September 18, 2024.
Commencement of remote e-voting period	Sunday, September 22, 2024 at 10.00 A.M.
End of remote e-voting	Tuesday, September 24, 2024 at 5.00 P.M.

he remote e-voting shall be disabled by KFintech at 5:00 PM on September 24, 2024 and thereafter the Members shall not be able to vote through remote e-voting. However to enable the Members, who have not cast their vote through remote e-voting, insta-poll (e-voting) facility will also be made available during the AGM. Further, the Members who have cast their votes through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM.

Members holding shares in physical form or those who have not registered their e-mail ID with the Company/RTA/DPs or the persons who becomes a Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. September 18, 2024 may obtain the User ID and password in the manner as mentioned in the Notice and can cast their vote through remote e-voting or through insta-poll (e-voting) during the meeting. Detailed instructions are provided in the AGM Notice.

All documents referred to in the AGM Notice and the Explanatory Statement are available on the website of the Company for Inspection by the Members.

Manner of registering/updating e-mail address:

a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company, are requested to register/update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of Company and RTA at https://dhani.com/ and https://www.skylinerta.com/pdf_file/66 642181213 Form ISR-1.pdf, respectively) duly filled and signed along with the supporting documents to Skyline Financial Services Private Limited, D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020.

 b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their e-mail address, are requested to register/update their e-mail address with the Depository Participant(s), where they maintain in their demat accounts.

Mr. Sukesh Saini (Membership No. 11688), Proprietor of M/s. Sukesh & Co., Practicing Company Secretaries, Gurugram has been appointed as Scrutinizer in accordance with the Provisions of Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) to act as Scrutinizer for e-voting

In case of any query / grievance(s) connected with attending the AGM through VC/OAVM or the electronic voting, Members may contact Ms. C Shobha Anand, KFin Technologies Limited Unit: Dhani Services Limited, Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032, Tel: +91 40 6716 2222, Toll Free No.: 1-800-309-4001; E- evoting@kfintech.com.

> By Order of the Board For Dhani Services Limited Ram Mehar

Only a person, whose name is recorded in the register of members / register of beneficial owners as on the Cut-Off Date maintained by

(CIN: L74300MH2005PLC281753)

TV18 Broadcast Limited

Sd/

Registered Office: First Floor, Empire Complex, 414 - Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013. Tel: +91 22 4001 9000 / 6666 7777; Email: investors.tv18@nw18.com; Website: www.nw18.com

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking their approval to the resolution set out in the said Notice has been sent electronically, pursuant to the circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to the members whose e-mail address is registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech"), Company's Registrar and Transfer Agent / Depository Participant(s) / Depositories, as on Friday, August 30, 2024, ("Cut-Off Date"). The Company has completed electronic despatch of the Postal Ballot Notice on Monday, September 2, 2024.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.nw18.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above mentioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an e-mail to investors.tv18@nw18.com

mentioning his/her/its folio number / DP ID and Client ID.

during the period mentioned herein below:

Instruction for e-voting:

The Company is providing to its Members, the facility to exercise their right to vote on resolution proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the Members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility. Members can cast their votes

Commencement of e-voting	9:00 a.m. (IST) on Tuesday, September 3, 2024				
End of e-voting	5:00 p.m. (IST) on Wednesday, October 2, 2024				

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by members holding shares in dematerialised

mode, physical mode and members who have not registered their e-mail address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which members, who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same, has also been provided in the said Notice.

Date: September 3, 2024 Compliance Officer

(from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

For TV18 Broadcast Limited Vaibhay Mrinal Kher

By Order of the Board of Directors

Place: Hyderabad Date: 02-09-2024 financialexp.epapr.in

Place: Gurugram Date: September 02, 2024 Company Secretary

Company Secretary Membership No. FCS: 6039 सेंटल बँक ऑफ इंडिया, बॅलार्ड इस्टेट शाखा. मार्शल बिलिंडग, शुरजी वल्लभदास मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१. लॅण्डलाईन ०२२ २२६१६१२७ शाखा प्रमुख मोबाईल क्र. ९९२०७५८५६३

कब्जा सूचना (नियम ८(१)) अंतर्गत

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बॅलार्ड इस्टेट शाखाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(२) आणि १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करत दिनांक ox ot २o२x रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार **मे. लक्ष्मी पॉलीटेक्स पा. लि**. यांना सद सुचनेतील नमुद रक्कम रू. ८,६९,०९,८५६ /- (रूपये आठ करोड एकोणसत्तर लाख नऊ हजार आठशे छपन्न मात्र)(जे मुद्दल अधिक दिनांक ०४.०६.२०२४ रोजीसच्या थकबाकी व्याजाला दर्शवितात) अधिक तारखेपर्यंत ०४.०६.२०२४ पासून व्याज आणि इतर प्रभार या रकमेची परतफेड या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कर्जदारांनी बँकेला संपुर्ण थकबाकीचा परतफेड करण्यास कसूर केल्याने, याद्वारे कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी २**८ ऑगस्ट, २०२४** रोजीस सदर सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्यांना /तिला पाप अधिकारांचा वापर करून याखालील वर्णन केलेल्या मिलकतीचा कब्जा घेतला विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा सेंटल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रू. ८,६९,०९,८५६ /- (रूपये आठ करोड एकोणसत्तर लाख नऊ हजार आठशे छपन्न मात्र)(जे मुद्दल अधिक दिनांक ०४.०६.२०२४ रोजीसच्या थकबाकी व्याजाला दर्शवितात) अधिक ०४.०६.२०२४ पासून व्याज आणि इतर प्रभाराच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

स्थावर आणि जंगम मिळकत/मत्ता चे वर्णन

स्थावर मत्ता . १. मे. लक्ष्मी पॉलिटेक्स प्रा. लि. यांच्याशी संबंधित जे-१३६, तारापुर इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, गाव-कोळवडे, बोईसर (पश्चिम), तालुका आणि जिल्हा-पालघर-४०१५०१ येथे स्थित फॅक्टरी जिमन बिल्डिंग मोजमापित क्षेत्र १४७० चौ.मीटर्स आणि प्लान्ट आणि मशिनरी वरील अनन्य प्रभार. (भाडेतत्तावर मिळकत).

- २. श्री. मनोज अग्रवाल आणि सौ. मधु अग्रवाल यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. १००१ (२२/९). मोजमापित क्षेत्र १०१८ चौ.फूट चटई, १०वा मजला, पारिजात, राजस्थान सीएचएस लि., जे.बी. नगर गाव कोंडीविटा, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.
- छोटुराम अग्रवाल आणि प्रतिक अग्रवाल यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. १००२ (२२/१०) मोजमापित क्षेत्र १०१८ चौ.फूट चटई क्षेत्र, १०वा मजला, पारिजात, राजस्थान सीएचएस लि., जे.बी नगर, गाव कोंडीविटा, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.

कंपनीच्या संपूर्ण स्टॉक आणि बुक डेब्थ्स वरील जंगमगहाणाचा अनन्य पहिला प्रभार.

(प्राधिकृत अधिकारी)

सही/-

ATAL REALTECH LIMITED

Read, Office: Unit No. 301 and 302, ABH Developers Town Square, S No. 744. Nashik - 422002, Maharashtra CIN: L45400MH2012PLC234941| Phone: +91 253 299 3859|

Email: info@atalrealtech.com | Website: www.atalrealtech.com

Dear Shareholder.

जंगम मत्ता

We would like to inform you that the Twelfth Annual General Meeting of the members of Atal Realtech Limited (hereinafter to be referred as "company") is scheduled to be held on Wednesday 25, 2024 at 03:00 p.m. (IST) through Video-Conferencing/ Other Audio-video means (VC/ OAVM) to transact the businesses mentioned in the Notice of the Annual General Meeting (AGM).

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with the Rules framed thereunder and Green Initiative in Corporate Governance started by the MCA, which provides for paperless compliances by companies through electronic mode, the Notice of the AGM along with Annual Report for the **Financial Year 2023-2024** is being sent through e-mail to the members who have registered their email with the Company/Depository Participant(s).

The members can access / download the Annual Report of the Company from link mentioned below: https://www.atal /download/ARL%20Annual%20Report%202023-24.pdf.

Pursuant to the provisions of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM (remote e-voting), provided by Nationa Securities Depository Limited (NSDL).

The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 20, 2024 (Cut-Off Date). Any person, who is a member of the Company, as on the Cut-Off Date, is eligible to cast votes on all the resolutions set forth in the Notice of

The remote e-voting period will commence at 9:00 A.M. on Saturday September 21, 2024 and ends at 5:00 P.M. on Tuesday, September 24 2024. During this period, members can cast their votes electronically

The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The facility for voting will be made available at the AGM and the members attending the AGM who have not already cast their votes by remote e-voting shall be able to exercise the right at the AGM.

Thanking you. Yours faithfully,

For Atal Realtech Limited

Vijaygopal Atal DIN No.: 00126667

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित पहिल्या परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन जमिनीच्या संदर्भामध्ये (यानंतर जमिन असा उल्लेख) श्री. नोशीर दिनशाजी बोकडवाला यांचे नामाधिकाराची तपासणी आणि पडताळणी करीत आहेत. कोणत्याही व्यक्तीस जिमन आणि/किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, आक्षेप, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध आणि/किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसाहक्क, अंत्यदान, उत्तराधिकारी, भेट, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, केअर-टेकर बेसिस, भोगवटा, कब्जा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, करार/कंत्राट, विकास हक्क, प्रकल्प व्यवस्थापन करार, विकास व्यवस्थापन करार, नामाधिकार कागदपत्र ठेवीचे ज्ञापन, तारण आणि/किंवा अन्यकाही दावे आणि/किंवा कोणत्याही प्रकारचे इतर हक्क असल्याचे दावे करीत असल्यास सदर ज्ञात लिखित त्यावरील कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना या तारखेपासून १०(दहा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही प्रकारचे तसे हक, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी त्यागित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येईल आणि तसे दावे अस्तित्वात नसल्याचे

वरील उल्लेखित परिशिष्ट

रायगडच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील ग्रामपंचायत वावर्ले, गाव पाली बुद्रुक च्या हद्दीमधील तुकडी/जिल्हा रायगड, पोट-तुकडी/उप-जिल्हा आणि तालुका खालापुर, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती खालापुर येथे वसलेल्या आणि स्थित गट क्र. ३४ (जुना सर्व्हे क्र. १७ १ए) च्या अविभाजित शेतजिमन मोजमापित १ हेक्टर्स ५७ एकर्स ६४ पॉईट्स चे सर्व ते भाग आणि विभाग.

दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४

शार्दुल अमरचंद मंगलदास ॲण्ड कं.

श्री. तरूण राव २३वा मजला, एक्सप्रेस टॉवर्स निरमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१ फोन: +९१ २२ ४९३३५५५५ फॅक्स: +९१ २२ ४९३३५५५०

ईमेल:project.titleobjections@AMSShardul.com

सागर सिस्टेक लिमिटेड

सीआयएन:- ६५९९०१९८४०३२७७९ नोंदणीकृत कार्यालय : १२-ए/१, न्यू सायन को-ऑप हौ. सोसा. लि., सायन (पश्चिम), मुंबई ४०० ०२२, द्रध्वनी. क्रमांक ०२२-२४०७३८३६ ; वोबसाइट :- www.sagarsystech.com ईमेल आयडी :info@sagarsystech.com

४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजर

सागर सिस्टीक लिमिटेडच्या सदस्यांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता** ३०१-३०२, सागर ॲवेन्यू, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८, महाराष्ट्र येथे होणार आहे.

. एजीएम सूचना आणि २०२३–२०२४ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या पदस्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर/ईमेल आयडीवर पोस्ट/ईमेल केला जाईल. सदर सूचना www.sagarsystech.com आणि लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. (एलआयआयपीएल) (ई–मतदान प्लेटफॉर्म) च्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवांद्वारे रिमोट -व्होटिंगद्वारे ४० व्या एजीएममध्ये विचारात घेतलेल्या ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार सदस्यांना वापरण्याचा पर्याय आहे. रिमोट ई-मतदान कालावधी **सोमवार, २३** सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ **रोजी संध्याकाळी ५.०० वाजता** संपेल, त्यानंतर रिमोट ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच २० सप्टेंबर, २०२४ रोजी नोंदवले गेले असेल, फक्त तीच व्यक्ती एजीएम मध्ये रिमोट ई-मतदान तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

एजीएमची सुचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती https//instavote.linkintime.co.in वर शेअरधारक विभाग अंतर्गत उपलब्ध साइन अप टॅब वर क्लिक करून आणि आपले तपशील नोंदणी करून लिंक इनटाइम इंडिया प्रा.लि. च्या ई-मतदान प्रणालीचा लाभ घेऊ शकते. जर शेअरधारकाचे शेअर्स डिमॅट स्वरूपात असतील आणि लिंक इनटाइन इंडिया प्रा. लि. चे ई-मतदान सिस्टीम https://instavote.linkintime.co.in वर नोंदणीकरण केले होते आणि/किंवा त्यांनी आधीच अन्य कोणत्याही कंपनीच्या मतदान प्रक्रियेत मतदान केले असेल तर ते मतदान करण्यासाठी आपले विद्यमान पासवर्ड वापरू शकतात. एजीएममध्ये पोल पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-मतदान मध्ये आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राह शकतात, परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. रिमोट ई-मतदानाशी संबंधित कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास संपर्क करा - लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) ४०० ०८३. ईमेल: enotices@linkintime.co.in दूरध्वनी क्र. ०२२- ४९१८६००० वोबसाइट www.linkintime.co.in

४. नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २१ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार सागर सिस्टेक लिमिटेड यांचेसाठी स्वाक्षरी/-तेजल छेडा

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

TV 18

ठिकाण : मुंबई

तारीख: ०३.०९.२०२४

TV18 Broadcast Limited

(CIN: L74300MH2005PLC281753)

नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४ - सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७; वेबसाईट: www.nw18.com; ई-मेल: investors.tv18@nw18.com

कंपनीच्या सदस्यांसाठी सूचना

कंपनीच्या सदस्यांना ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी **(''अंतिम मुदतीच्या तारखेला'')** ज्यांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("केफिनटेक"), कंपनीचे रजिस्टार आणि समभाग हस्तांतरण एजंट/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज् यांचेकडे नोंदविले आहेत, अशा सदस्यांना पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या ठरावावर सदस्यांची संमती मिळविण्यासाठी, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांनसार. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोस्टल मतपत्रिकेची सूचना पाठविण्यात आली आहे. कंपनीने सोमवार, २ सप्टेंबर, २०२४ रोजी पोस्टल मतपत्रिकेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याचे काम संपूर्ण केले आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटसवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे आणि के फिनटेक यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे पोस्टल मतपत्रिकेची सूचना उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल मतपत्रिकेची सूचना मिळाली नाही, अशा सदस्यांनी वर नमूद करण्यात आलेल्या वेबसाईटसवरून डाऊनलोड करु शकता

पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध आहेत आणि ज्या सदस्यांना सदर दस्तऐवज तपासायचे आहेत त्यांनी त्यांच्या / तिच्या / त्याच्या फोलिओ क्रमांक / डीपी आयडी आणि ग्राहक आयडी नमूद करून investors.tv18@nw18.com येथे ई-मेल पाठवू शकता.

<u>ई-मतदानासंबंधी सूचनाः</u>

कंपनी आपल्या सदस्यांना पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावित ठरावावर मतदान करण्याचा त्यांचा अधिकार बजावण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची (''ई-मतदान'') सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्यांच्या सहमती किंवा असहमतीचा संवाद फक्त दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे होईल. कंपनीने ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक यांची सेवा घेतली आहे. सदस्य खाली नमूद केलेल्या कालावधीत आपले मतदान करू शकतात:

-,		
ई-मतदान सुरू होण्याची वेळ	मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी	
	९:०० वाजता (भाप्रवेळ)	
ई-मतदान संपण्याची वेळ	बुधत्तार, २ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी	
	५:०० वाजता (भाप्रवेळ)	

वरील तारीख व वेळेनंतर ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर ई-मतदान स्विधा अकार्यान्वित करण्यात येईल.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी ई-मतदान करण्याच्या पद्धतीची माहिती पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत देण्यात आली आहे. एखादा सदस्य युजर आयडी आणि पासवर्ड विसरल्यास, ती व्यक्ती कशा पद्धतीने ती मिळवू शकेल/तयार करू शकेल याची माहिती देखील सदर सूचनेत देण्यात आली आहे.

अंतिम मुदतीच्या तारखेला ज्यांचे नाव डिपॉझिटरीज यांचेपाशी असलेल्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/लाभधारक मालकांच्या यादीत आहे, अशी व्यक्ती ई-मतदानात सहभागी होण्यासाठी पात्र समजण्यात येईल. अंतिम मुदतीच्या तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना फक्त माहितीसाठी आहे

ई-मेल ॲड्रेसची नोंदणी / सुधारणा करण्याची पद्धती:

- क) छापील स्वरूपात समभाग धारण करणारे, ज्यांनी कंपनीपाशी त्यांचा ई–मेल ॲड्रेस नोंदविलेला नाही/त्यात सुधारणा केलेली नाही असे सदस्य, केफिनटेक, यांच्याकडे सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२ येथे आवश्यक पूरक दस्तऐवजांसह योग्य प्रकारे भरलेले आणि स्वाक्षरी केलेल्या आयएसआर-१ प्रपत्र (कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे उपलब्ध आहे) सादर करून त्यांच्या ई-मेल ॲंड्रेसची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- ख) ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या ॲड्रेसची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदर ठराव मंजूर झाल्यास, तो ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४ रोजी मंजूर झाल्याचे मानले जाईल. ई-मतदानाचे निकाल शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४ रोजी किंवा त्यापुर्वी जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे व केफिनटेक यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे प्रदर्शित करण्यात येतील. हे निकाल त्याच वेळी स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्यात येतील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येतील.

ई-मतदानासंबंधी काही प्रश्न असल्यास सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट https://evoting.kfintech.com येथे ई-मतदानासाठी उपलब्ध असलेल्या ''डाऊनलोडस्'' भागातील ड्रॉपडाऊन मेनूत उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यूज'' विभाग / ई–मतदान वापरण्याविषयी माहिती पुस्तिका पहावी.

ई-मतदानासंबंधी प्रश्न/तक्रारी, काही असल्यास, संपर्काचा तपशीलः

दिनांकः ३ सप्टेंबर, २०२४

श्री. व्ही. बालाक्रिष्णन, व्हाईस प्रेसिडेंट केफिन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल ड़िस्ट्रिक्ट, नामाक्रमगुडा, हैदराबाद – ५०००३२ ई−ਸੇਲ: evoting.tv18@kfintech.com

टोल-फ्री क्रमांक: १८००-३०९-४००१ (सर्व कामकाजांचे दिवशी, सकाळी ९:०० भाप्रवेळ ते सायंकाळी ६:०० भाप्रवेळ)

> संचालक मंडळाच्या आदेशाने टीव्ही१८ ब्रॉडकास्ट लिमिटेड करिता सही/-

वैभव मणाल खेर कंप्लायन्स ऑफिसर

Inspirisys Solutions Limited

CIN: L30006TN1995PLC031736 Regd. Office: First Floor, Dowlath Towers, New Door Nos. 57, 59, 61 & 63, Taylors Road, Kilpauk, Chennai – 600 010, Phone No. 044 4225 2000 Website: www.inspirisys.com Email Id: reachus@inspirisys.com

PUBLIC NOTICE

This is to bring to attention of all concerned that the following consumer electronics devices, accessories and its spare parts of M/s. Best IT World (India) Private Limited which are at present lying in the custody of Inspirisys Solutions Limited, since December 2020 has not been removed till date by Best IT World (India) Privat

- New / Refurbished buffer stocks as provided by M/s. Best IT World (India) Private
- Defective devices returned by M/s. Best IT World (India) Private Limited

ake notice that these goods will be sold by Inspirisys Solutions Limited and the sale proceeds will be adjusted by Inspirisys Solutions Limited towards its outstanding due rom M/s. Best IT World (India) Private Limited.

Objections if any may be made on or before 13th September 2024.

Inspirisys Solutions Limited Authorised signatory

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठामध्ये सी.पी. (सीएए)/१३९/एमबी/२०२४ सह जोडलेले सी.ए. (सीएए)/९४/एमबी/२०२४

कंपनी कायदा, २०१३ (२०१३ चा १८) च्या प्रकरणी; आणि कंपनी कायदा, २०१३ चे कलम २३० ते २३२ तसेच इतर लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत वेळोवेळी अंमलात असलेल्या नियमांनुसार;

आणि एसएनव्हीके हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ('पहीली याचिकाकर्ता कंपनी' किंवा . हस्तांतरणकर्ता कंपनी') आणि ट्रव्हल फूड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ('दुसरी याचिकाकर्ता कंपनी किंवा 'हस्तांतरीत कंपनी आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या एकत्रितकरण योजना (ऍबसॉरप्शनद्व

एसएनव्हीके हॉस्पिटॅलिटी आणि मॅनेजमेंट प्रायव्हेट

......पहीली याचिकाकर्ता कंपनी / हस्तांतरणकर्ता कंपनी

ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

विलीनीकरण) **("योजना")** प्रकरणी

.......दुसरी याचिकाकर्ता कंपनी / हस्तांतरीत कंपनी

कंपनी योजना याचिकेच्या सुनावणीची संयुक्त सूचना र्हपनी कायदा, २०१३ चे कलम २३० ते २३२ अंतर्गत एसएनव्हीके हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट प्रायव्हे

लेमिटेड ('पहीली याचिकाकर्ता कंपनी' किंवा 'हस्तांतरणकर्ता कंपनी') आणि ट्रव्हल फूड सर्व्हिसेस प्रायव्हेट लेमिटेड ('दसरी याचिकाकर्ता कंपनी' किंवा 'हस्तांतरीत कंपनी आणि त्यांचे संबंधित भागधारक व केडिटर यांच्या एकत्रितकरण योजना (ऍबसॉरप्शनद्वारे विलीनीकरण) मंजरीसाठी संयक्त कंपनी योजना याचिका दिनांव २५ जुलै २०२४ रोजी संदरयाचिकाकर्त्या कंपन्यांनी सादर केली होती आणि ती याचिका राष्ट्री कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने (माननिय न्यायाधिकरण) यांनी १२ ऑगस्ट २०२४ रोर्ज स्वीकार केली आहे आणि त्या याचिकेची सुनावनी कंपनींच्या प्रकरणात माननिय न्यायाधिकरणासम दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारनंतर किंवा त्यानंतर लवकरच निश्चित करण्यात आली आहे

या संयुक्त याचिकेचे समर्थन किंवा विरोध करु इच्छिणा—या कोणत्याही व्यक्तिने त्याच्या किंवा त्याच्य वकीलाने स्वाक्षरी केलेल्या त्याच्या हेतुची सुचना विरोधाचे कारण किंवा प्रतिज्ञापत्राची प्रतीसोबत संयुत्त याचिकेच्या सनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या दोन दिवस आधी याचिकाकर्ता कंपन्यांच्या वकीलां यांच्या ३०७, रामी निमी बिल्डिंग, ३ रा मजला, मांडलिक आरडी, कुलाबा–४००००५, लॅंडमार्क: न्यूमा रेस्टॉरंटच्या पुढे, ताजच्या मागे महाल पॅलेस हॉटेल येथील कार्यालयात पाठवावी. संयुक्त याचिकेर्च के प्रत कोणत्याही व्यक्तिला त्यासाठीचे विहित शुल्क भरल्यास याचिकाकर्ता कंपन्यांच्या वकीलांमार्फ दिली जाईल

आज दिनांक ३ सप्टेंबर २०२४

हेमंत सेठी ॲन्ड कंपनी याचिकाकर्ता कंपन्यांचे वकील

जाहीर सूचना

ह्याद्वारे सूचित करण्यात येते की, मी श्री सरवणा को-ऑपरेटिव्ह हार्ठीसंग सोसायटी लिमिटेड, जी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणी क्रमांक मुंबई/हौसिंग/१०५९ बीओएम/एचएसजी/१०५९), दिनांक २१ ऑक्टोबर १९६५ नुसार नोंदणीकृत आहे, यांच्या मालमत्तेच्य शीर्षकाचा तपास करत आहे. (सदर मालमता) सदर सोसायटौद्वारे सांगण्यात आले आहे की एकूण १८ सदस्यांकडे १८ निवासी फ्लॅट्स आहेत जे खालील सदस्यांच्या मालकीचे आहेत आणि सोसायटीने या सदस्यांना पूर्णपणे भरलेले शेअर्स जारी केले आहेत

क्र.नं.	फ्लॅट नं.	फ्लॅट धारकाचे नाव	शेअर प्रमाणपत्र क्र.	विशिष्ट क्रमांक	
१	अ-१	श्रीमती अनुराधा एल. चौधरी	१७	५८१ ते ६२०	
?	अ -२	श्री गणेश एम. शेट	२०	७१ ते १००	
ş	अ -३	श्रीमती लक्ष्मीबेन व्ही. गाडा	8	१ ते ३०	
8	अ -४	श्री हरीनारायण मणी	2	३१ ते ७०	
ų	अ -५	श्रीमती थैलंबल के. अय्यर	(g	२६१ ते २९०	
ξ	अ -६	श्रीमती सुचित्रा बी. परब	१६	५५१ ते ५८०	
(g	अ -७	श्रीमती सुषिला व्ही. उल्लाल	११	३७१ ते ४१०	
۷	अ -८	श्री शंकर एस. नेमलेकर	१३	४५१ ते ४८०	
٩	अ -९	श्री शंकर एस. नेमलेकर	१९	४८१ ते ५१०	
१०	ब-१०	श्री हसमुख व्ही. मुच्छाला	23	१०१ ते १४०	
११	ब -११	श्रीमती जयलक्ष्मी डी. घेरवाडा	ξ	१८१ ते २२०	
१२	ब -१२	श्रीमती स्मिता प्रफुल लोटलीकर	१८	६२१ ते ६६०	
१३	ब -१३	श्रीमती जिया जे. मेहता	१०	३३१ ते ३७०	
१४	ब -१४	श्री दुर्वांग उदय सावंत	9	२९१ ते ३३०	
१५	ब -१५	श्री गोपाल श्रीनिवासन श्रीमती चंदिनी एस. अय्यर	ч	१४१ ते १८०	
१६	ब-१६	श्री काशीनाथ जोशी श्रीमती विभा के. जोशी	१५	५११ ते ५५०	
१७	ল–१७	श्री वोलजी पी. पटेल श्रीमती अरुणा बी. पटेल	58	२२१ ते २६०	
१८	ब -१८	श्री सतीश कुमार ऑडिपुडी	१२	४११ ते ४५०	
जर कोणत्याही व्यक्तीला सदर मालमत्तेबाबत विक्री, देवाणघेवाण, भेट, गहाण, शुल्क, लायन, लीज, भाडेपट्टी,					

ट्रस्ट, वारसा, ताबा, परवाना किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असल्यास, त्यांनी हा प्रकाशन . प्राल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी स्वरूपात तसेच समर्थन कागदपत्रांसह कळवाञे, अन्यथा अशा व्यक्तींचा दावा सोडून दिला किंवा नाकारला मानला जाईल.

वरील संदर्भित वर्णन:

सर्व तो तुकडा आणि मालमत्ता, जमीन, आणि तिच्याशी संबंधित हक्क आणि ''श्री सरवणा'' नावाने ओळखली जाणारी इमारत, ज्यावर सी.टी.एस. (सीटीएस) क्रमांक २९३ असून, मूळ प्लॉट क्रमांक २६४, अंतिम प्लॉट . (टीपीएस) योजना, विले पार्ले क्रमांक V अंतर्गत आहे. मालमत्तेचे कार्डानुसार ६४ चौ. मी. आणि नगर नियोजन पत्रकानुसार ६७८ चौ. मी. इतके क्षेत्र असून, इमारतीमध्ये तळमजला आणि दोन वरचे मजले आहेत आणि १८ निवासी फ्लॅट्स आहेत, ही इमारत अंधेरी तालुक्यात, मुंबई उपनगरीय जिल्ह्यात स्थित आहे. आणि ती खालीलप्रमाणे सीमांकित आहे:

पूर्वेकडे : मेघदूत सोसायटी पश्चिमेकडे : रोड क्रमांक ०८ उत्तर दिशेला: रोड क्रमांक ०९ दक्षिणेकडे : तिरुपती बिलिंडग ठिकाण: मुंबई तारीख: ०३/०९/२०२४

ॲड. अशुन एच. लाहिर, अधिवक्ता, उच्च न्यायाल ४०१/४०२, बांद्रा आर्केड, नॅशनल लायब्ररी रोड, बांदा स्टेशनच्या समोर, बांद्रा पश्चिम, मुंबई - ४०००५



Since 1943

JAYABHARAT CREDIT LIMITED

(Formerly known as The Jayabharat Credit & Investment Co. Ltd.) Corporate Identification No. (CIN): L66000MH1943PLC003899 Office: 19-20, Rajabhadur Mansion no. 22, 4th Floor, Opp. SBI Main Branch Near Stock Exchange, M. S. Marg, Fort, Mumbai 400023.

Tel:- 022 22643022/23, Email: jcl@jayabharat.com, Website: www.jayabharat.com

NOTICE OF THE 81ST ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 81st Annual General Meeting (AGM) of the Members of JAYABHARAT CREDIT LIMITED will be held on Wednesday, 25 September, 2024 at 12.30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under and the Securities & Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, read with General Circulars No. 09/2023 dated Sentember 25, 2023, 10/2022 1/2022 dated 28.12.2022, No. 02/2022 dated May 5, 2022, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020 and No. 20/2020 dated May 5, 2020, 31st December, 2020, 28st September, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 20 ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and circular dated October 7, 2023 May 13, 2022, January 15, 2021, and May 12, 2020 issued by SEBI (collectivel referred to as "relevant circular"), to transact the business set out in the Notice of **AGM** In compliance with the relevant Circulars, the Notice of the **AGM** and **Annual Report fo the Financial Year 2023-2024** have been sent to the members electronically to the e-

mail ids registered by them with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on the Company's website www.jayabharat.com, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 91 of the

Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the **Register of Members and** Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 18th September, 2024 to Wednesday, 25th September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting (AGM). The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote or

the business as set forth in the Notice of 81st Annual General Meeting (AGM) by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM and members attending the **AGM** who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the **AGM**. The Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the **AGM**.

The remote e-voting period will commenge on Sunday, 22nd September, 2024 at 9.00 a.m. (IST) and will end on Tuesday, 24" September, 2024 at 5.00 p.m.(IST). The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or voting at the

AGM is Tuesday, 17th September, 2024. The procedure for electronic voting is available in the Notice of the **AGM** as well as in the email sent to Members by NSDL Please refer e-voting user manual for Shareholders available a https://www.evoting.nsdl.com. n case members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently

Asked Questions ('FAQs') for Shareholders, or contact Ms. Pallavi Mhatre, Managel NSDL on Tel:022-24994545 or email: evoting@nsdl.co.in. For JAYABHARAT CREDIT LIMITED

Date: 2nd September, 2024 Place: Mumbai, India.

ARUN MITTER

कर्नाटका बँक लिमिटेड

 $X \bullet X$

असेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५१

मुख्य कार्यालय : मंगळुरू-५७५००२ सीआयएनः एल८५११०केए१९२४पीए दूरध्वनी: ०२२-३५००८०१७/३५१२८४८२/३५०८२५५८ २रा मजला, ई-ब्लॉक, ''दी मेट्रोपॉलिटन'',

कब्जा सूचना

कर्नाटक बँक लिमिटेड च्या अधिकृत अधिकारी ह्याद्वारे, सिक्युरिटायुडोशन अँड रिकन्स्ट्रश्शन ऑफ फायनान्शिअल अंसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे ''सदर कायदा'' असा उहुंख केला जाईल) अंतर्गत आणि सदर कायद्याच्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सह वाचून, दिनांक २७.०५.२०२४ रोजी कलम १३(२) अंतर्गत मागणी नोटीस जारी करण्यात आली, ज्यामध्ये कर्जदारांना खालीलप्रमाणे सांगण्यात आले: **१) मेसर्स इमर्जेट मेडी–टेक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, प्रतिनिधित्व: (ए)** श्री, हरीश राव मुंडूर आणि (बी) श्री. अनिल हेब्बार के, पत्ताः बी /, ६०६ साई संगम, प्लॉट क्रमंक ८५, सेक्टर, स्ति स्री हरीश राव मुंडूर आणि (बी) श्री. अनिल हेब्बार के, पत्ताः बी /, ६०६ साई संगम, प्लॉट क्रमंक ८५, सेक्टर, स्ति स्त्रीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४००६१४, २) मेसर्स फ्रंटियर मेडी-टेक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, प्रतिनिधित्य: (ए) श्री. हरीश राव मुंडूर आणि (बी) श्री. अनिल हेब्बार के, पत्ताः ११६, दमजी शामजी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, ९, एलबीएस मार्ग, कुर्ला (प), मुंबई - ४०००७०, ३) श्री. हरीश राव मुंड्र (वडील: श्री. वॅकटरमणा), पत्ता: बी -७०२, व्रज ग्रीन व्हॅली, कोलशेत रोड, बायर इंडिया जवळ, ठाणे - ४००६०७, ४) श्री. अनिल हेब्बार के (वडील: श्री. गुरुराज हेब्बार), पत्ता: फ्लॅट क्रमांक ए -३०३, क्लॅरामॉट लोढा, लुरुरिया ऑफ ठाणे, कल्याण रोड, (पडाल: अ.). नुगणे (प) — ४००६०१, वर्रांत सर्व कर्जदागां २ ०२३, क्लारान त्यांड तुरुत्यां आफ ठाग, कल्याण राहे, माजीवाडा, तुरुप्ति (प) — ४००६०१, वर्रांत सर्व कर्जदागां २० दिवसांच्या आत ठ. ३,६५,९४,५७५,२३ (रुप्य वेन कोटी पासप्ट लाख चौ-याणणव हजार पाचशे पंचाहत्तर आणि तेवीस पैसे फक्त) इतकी रक्षम परतफेड करण्याची सूचना देण्यात आली होती. कर्जदारांनी रक्षम परतफेड करण्यात अपयश आल्याचुळे, ह्या नोटीसद्वारे कर्जदारांना आणि सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येते की, दिवांक ३० व ३४ ऑगस्ट २०२४ रोजी, अधिकृत तेथिकारी स्कृप हस्ताक्षरित व्यक्तीने सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत आणि नियम ८ सह वाचून, खाली वर्णन केलेल्या मालमतेचर कन्ना घेतला आहे. कर्जदारांच्या तक्षात आणृत देण्यात येते की, मालमतेच्या पुनर्विकीसाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३४८। ज्या प्रकार क्याव्य वेत की, मालमतेच्या पुनर्विकीसाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम

१३(८) च्या उप-कलमात नमूद केलेल्या तर्जुदीवाबत लक्ष दिले जाले. उपारकत्यीन विशेषतः आणि सर्वसाधारण उनतेला या द्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी खालील मालमत्तेशी व्यवहार करू नये, कारण या मालमत्तेशी कोणताही व्यवहार केल्यास तो कर्नाटक वैंक लिपिटेड, मुंबई-साधन साखा यांच्या कर्जासाठी असलेल्या थकबाकीचा अधीन राहील. या मालमतेसाठी कर्नाटक वैंक लिपिटेडचा चार्ज आहे, ज्यामध्ये असलत्या थकवाकाचा अधान राहाल. या मालमनसाठा कनाटक वक ालामटडचा चाज आहे, ज्यामध्य रु. ३,७५,४८,६३४.२३ (रुपये तीन कोटी पंच्याहत्तर लाख अट्टेचाळीस हजार सहाग्रे चौतीस आणि येसी तेवीस फक्त) रुपणजेच पीएसटीएल खाता क्रमांक ०८५७००१८०००३०००१ मध्ये ०१.०८.२०२४ रोजी रु. ३,२८,६०,१६४.०० आणि भविष्यातील व्याज व खर्च ३०.०७.२०२४ पासून आणि पीएसटीएल खाता क्रमांक ०८५७००१८०००३०१०१ मध्ये ३०.०७. २०२४ रोजी रु. ४६,८८,४७०.२३ आणि भविष्यातील व्याज व खर्च ३०.०७. २०२४ पासून सामील

१) संपूर्णतः: ऑफिस क्रमांक ६०६, सहावा मजला, सुपर बिल्ट-अप क्षेत्र १३०० चौ.फुट, ''साई संगम ओनर्स . प्रेमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड'' या इमारतीत, प्लॉट नंबर ८५ , सेक्टर नंबर १५, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे आणि खालील सीमारेषांनी वेढलेले:

पूर्व: ओपन, पश्चिम: पॅसेज, उत्तर: ऑफिस क्रमांक ६०५, दक्षिण: ऑफिस क्रमांक ६०७ ताबा घेण्याची तारीख: ३० .०८. २०२४

२) संपूर्णतः: ऑफिस क्रमांक ४०५, चौथा मजला, बिल्ट-अप क्षेत्र ७८५ चौ.फुट, ''चावला कॉम्प्लेक्स

पूर्व: खुले , पश्चिम: ऑफिस क्रमांक ४०४, उत्तर: पॅसेज, दक्षिण: खुले

ताबा घेण्याची तारीख: ३०. ०८. २०२४

१-२ मध्ये, ओपन कार पार्किगच्या अधिकारासह, न्यू हेवन कॉम्प्लेक्स, सेक्टर ए-३, बेतगाव गाव, बोईस (पूर्व), तालुका पालघर, जिल्हा पालघर आणि खालील सीमारेषांनी वेढलेले:

पूर्व: फ्लॅट क्रमांक ००३, पश्चिम: फ्लॅटचे दार, उत्तर: प्रवेशद्वार, दक्षिण: भिंत

तारीख: ३१. ०८. २०२४ ठिकाण: नवी मुंबई आणि पालघर

अधिकृत अधिकारी, कर्नाटक बँक लिमिटेड



शाखा प्रमख मोबाईल क्र. ९९२०७५८५६३

कब्जा सूचना (नियम ८(१)) अंतर्गत

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बॅलार्ड इस्टेट शाखाचे प्राधिकृत अधिकारी या सेक्युरिटायझेशन अँड रिकन्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(२) आणि १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करत दिनांक ०४.०६.२०^२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे**. नंदनंदन सिल्क मिल्स प्रा. लि**. यांना सदर सूचनेतील नमुद रक्कम रू. ८,३८,०७,६८५ /**– (रूपये आठ करोड अडोतीस लाख सात हजार सहाग्रे** पंच्याऐंशी मात्र)(जे मुद्दल अधिक दिनांक ०४.०६.२०२४ रोजीसच्या थकबाकी व्याजाला दर्शवितात) अधिक तारखेपर्यंत ०४.०६.२०२४ पासून व्याज आणि इतर प्रभार या रकमेची परतफेड या सूचनेच्या

ार्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी २८ **ऑगस्ट,** २०२४ रोजीस सदर सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून याखालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रू ८,३८,०७,६८५ /- (रूपये आठ करोड अडोतीस लाख सात हजार सहाशे पंच्याऐंशी मात्र)(जे

(८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

स्थावर आणि जंगम मिळकत/मत्ता चे वर्णन

१. मे. नंदनंदन सिल्क मिल्स प्रा. लि. यांच्याशी संबंधित प्लॉट क्र. एल-९३, तारापुर इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, गाव-कोळवडे, बोईसर (पश्चिम), तालुका आणि जिल्हा-पालघर-४०१५०१ येथे स्थित फॅक्टरी जिमन बिल्डिंग आणि प्लान्ट आणि मशिनरी वरील अनन्य प्रभार. (भाडेतत्तावर मिळकत).

राजस्थान सीएचएस लि., जे.बी. नगर, गाव कोंडीविटा, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.

येथे, राजस्थान सीएचएस लि., जे.बी. नगर, गाव कोंडीविटा, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. जंगम मत्ता

. कंपनीच्या संपुर्ण स्टॉक आणि बुक डेब्थ्स वरील जंगमगहाणाचा अनन्य पहिला प्रभार

🔝 🜑 एमओ) मार्डिया सॅमयुंग कॅपिलरी ट्यूब्स कंपनी लिमिटेड सीआयएन: एल७४९९९एमएच१९९२पीएलसी०६९१०४

ई-मेल आयडी: mardiamail@hotmail.com

माध्यमातून आयोजित कंपनीच्या ३२ ''वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सचित करण्यात येते की बाणस फायनान्स लिमिटेडची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार**.

३० सप्टेंबर २०२४ रोजी द्पारी १२:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम)(OAVM) आयोजित करण्यात येईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले व्यवसाय विचारात घेतले जातील.

(''अधिनियम'') तरतर्टीचे पालन करून आयोजित केली जाईल: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ . इंडिया (''सेबी'') (लिस्टिंग ओब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० सह सामान्य परिपत्रक क्रमांक . १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि नवीनतम ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) () आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ /सिएफडी /सीएमडी १ /सीआयआर /पी /२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ /सिएफडी /सीएमडी २ /सीआयआर /पी /२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ /सिएफडी /सीएमडी २ /सीआयआर /पी /२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, सेबी/एचओ /डीडीएचएस /डीडीएचएस -१/पी/सीआयआर /२०२३/००१ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ /सिएफडी /सिएफडी-पिओडी -२/पी/सीआयआर /२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ सह अन्य लागू परिपत्रकांचे पालन करून आयोजित केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणारे सदस्य अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरमच्या उद्देशाने धरले जातील.

वरील परिपत्रकांचे पालन करत. वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) सचना आणि वार्षिक अहवाल सदस्यांना त्यांच्या कंपनीकडे नोंदणीकत ई-मेल आयडीदारे इलेक्टॉनिक पदंतीने पाठवले जातील. ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक

आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com. वर उपलब्ध असेल. १. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेत नमुद केलेल्या ठरावांसाठी ई-व्होटिंगसाठी

अ) जर शेअर्स भौतिक स्वरूपामध्ये ठेवले असतील, तर कृपया फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव, शेअ सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागील बाजू), पॅन (स्व-साक्षांकित पॅन कार्डची प्रत) आणि आधार (स्व-साक्षांकित आधार कार्डची प्रत) कंपनीच्या ई-मेल आयडी mardiamail@hotmail.com

ब) जर शेअर्स डिमॅट स्वरूपामध्येमध्ये ठेवले असतील, तर कृपया डीपीआयडी-सिएलआयडी (DPID-CLID) (१६-अंकी डीपीआयडी+सिएलआयडी किंवा १६-अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विधानाची प्रत, पॅन (स्व-साक्षांकित प्रत) आणि आधार (स्व-साक्षांकित प्रत) कंपनीच्या ई-मेल आयडी mardiamail@hotmail.com. किंवा आरटीए च्या ई-मेल आयडी evoting@pur-

क) पर्यायाने, सदस्यांनी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी वरील (अ) किंवा (ब) मध्ये नमूद

२. ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

अ) सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेत नमुद केल्याप्रमाणे, दरस्थ ई-व्होटिंग सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) मध्ये व्यवसायावर आपले मत/मते नोंदवण्याची संधी मिळेल ब) सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सिएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ९ . डिसेंबर २०२० नुसार, सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारकांसाठी एकल लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे, त्यांच्या डिमॅट खात्यांद्वारे किंवा एनएसडीएल (NSDL) आणि/किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड किंवा

क) ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेत दूरस्थ ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगच्या सचना दिल्या आहेत.

नोंदवलेली नाहीत, ते वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. ई) सदस्य व्हीसी /ओएव्हीएम (VC/OAVM) द्वारे किंवा evoting@purvashare.com. वर ई-मेलद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएमला) उपस्थित राहू शकतील. व्हीसी /ओएव्हीएम (VC/OAVM) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएमला) उपस्थित राहण्यासाठीची तपशीलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेत समजावून सांगितली आहे.

> रवींद्र मिलापचंद मार्डिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन :०००७७०१२

तारीख: ०१.०९.२०२४

नव 🕸 शक्ति

ई-मेल: mumbaiarm@ktkbank.com वेबसाईट: www.kamatakabank.c सीआयएनः एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८

प्लॉट क्र. सी २६ आणि २७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

बेलापूर, नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे आणि खालील सीमारेषांनी वेढलेले:

-२५ मध्ये, ओपन कार पार्किगच्या अधिकारासह, न्यू हेवन कॉम्प्लेक्स, सेक्टर ए-३, बेतगाव गाव, बोईसर (पूर्व), तालुका पालघर, जिल्हा पालघर आणि खालील सीमारेषांनी वेढलेले: पूर्व: फ्लॅटचे दार, पश्चिम: फ्लॅट क्रमांक ०४, उत्तर: फ्लॅट क्रमांक ०२, दक्षिण: भिंत

गाबा घेण्याची तारीख: ३१.०८. २०२४ ४) संपूर्णतः: निवासी फ्लॅट क्रमांक ००४, ग्राउंड फ्लोअर, सुपर बिल्ट-अप क्षेत्र ८९० चौ.फुट, बिलिंडग नंबर र

ू गाबा घेण्याची तारीख: ३१. ०८. २०२४.

सेंटल बँक ऑफ इंडिया, बॅलाई इस्टेट शाखा मार्शल बिल्डिंग, शुरजी वल्लभदास मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१. लॅण्डलाईन ०२२ २२६१६१२७

तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदारांनी बँकेला संपुर्ण थकबाकीचा परतफेड करण्यास कसूर केल्याने, याद्वारे कर्जदार, हमीदार आणि

मुद्दल अधिक दिनांक ०४.०६.२०२४ रोजीसच्या थकबाकी व्याजाला दर्शवितात) अधिक ०४.०६.२०२४ -पासून व्याज आणि इतर प्रभाराच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप–कलम

२. मनोज अंग्रवाल आणि सौ. मधु अग्रवाल यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. १००१ (२२/९) पारिजात, ३. छोटुराम अग्रवाल आणि प्रतिक अग्रवाल यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. १००२ (२२/१०) पारिजात

सही/ (पाधिकत अधिकारी)

नोंदणीकत कार्यालय: जे-५५, एम.आय.डी.सी, औद्योगिक क्षेत्र, तारापूर, बोईसर-४०१ ५०६, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे (ओएव्हीएम) च्या

ही वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपन्या अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्य

अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.mardiasamyoung.com, पुर्वा वेबसाइट www.purvashare.com

. मेल आयडी डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नाहीत त्यांनी खालील प्रक्रिया अनुसरण करावी:

किंवा आरटीए च्या ई-मेल आयडी evoting@purvashare.com. वर ई-मेलद्वारे प्रदान करावी.

vashare.com. वर ई-मेलद्वारे प्रदान करावी. केलेल्या तपशीलांसह evoting@purvashare.com. वर ई-मेल विनंती पाठवू शकतात

डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या ञेबसाइट्सद्वारे, ई-व्होटिंग प्रक्रिया सक्षम केली जाईल.

ड) वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएमला) उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी दरस्थ ई-व्होटिंगद्वारे मते

सदस्यांनी एजीएम च्या सूचनेत (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जात आहे) दिलेल्या सर्व नोट्स आणि विशेषत: वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) मध्ये सामील होण्यासाठीच्या सचना, दरस्थ ई-व्होटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) दरम्यान ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्याची पद्भत काळजीपूर्वक वाचाव्यात. मार्डिया सॅमयुंग कॅपिलरी ट्यूब्स कंपनी लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-